

August 26, 2020

To,
BSE Limited
25th Floor, P.J. Towers, Dalal Street,
Mumbai-400 001
The Manager - Corporate Compliance
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai-400 051

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publications - 39th Annual General Meeting - Reg. 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Script Code: BSE - 500279, NSE - MIRCELECTR

In compliance with Reg. 30 read with Schedule III and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith a copy of newspaper publications published on August 26, 2020 in following newspapers pertaining to 39th Annual General Meeting and dispatch of Notice to the Members in relation thereto.

- 1. Financial Express (In English Language) and
- Mumbai Lakshadweep (In Marathi Language)

You are requested to take the same on record and oblige.

Thanking You,

Yours truly,

For MIRC Electronics Limited

Lalit Chendvankar

Head - Corporate Affairs,

Legal & Company Secretary

Encl: A/a.

HEXA TRADEX LIMITED CIN: L51101UP2010PLC042382 (X) HEXA Regd. Off.: A-1, UPSIDC Indl. Area, Nandgaon Road, Kosi Kalan, Distt. Mathura (U.P.) - 281 403 **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that the Company has received intimation from the following Shareholder that the Share Certificate pertaining to the equity shares, as per the details given below, are stated to have been lost / misplaced / stolen and the shareholder has applied for the issue of duplicate share certificate:

SR No	NAME OF HOLDER	FOLIO No.	CERT. No.	DISTINCTIVE NO	No. OF SHARES
1	VISWANADHA RAJU BUDDHARAJU	0000145	145	12551-13250	700
Publi	c are hereby warned agains	t purchasir	lg or deali	ng in any way with the a	bove share

certificate. Any person(s) who has/have any claims in respect of the said certificate must lodge such claims with the Company at the address mentioned below within 15 days of the publication of this notice, after which no claim shall be entertained and the Company wil proceed to consider issuing duplicate share certificate. Any person dealing with the above share certificate shall be doing so solely at his/her risk as to costs and consequences and the Company shall not be responsible for it in any way. **Corporate Office**

Hexa Tradex Limited 12, Bhikaiji Cama Place, New Delhi - 110 066

for Hexa Tradex Ltd.

Place: New Delhi Date: 21.08.2020

Sd/-PRAVESH SRIVASTAVA **COMPANY SECRETARY** ACS: 20993

MORGAN VENTURES LIMITED

CIN: L70109DL1986PLC025841 Regd. Office: 37,Ring Road, Lajpat Nagar - IV, New Delhi-110024. Email ID- secretarial@goyalgroup.com, Phone No. 011-26432601/02/03 EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30,2020 (Amount in Rs. Lakhs)

Particulars	Quarter Er	nded	Year Ended		
	30.06.2020 Un-Audited		30.06.2019 Un-Audited		
Total Revenue from Operations	184.88	98.64	2.91	123.09	
Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	92.01	-1.39	-81.58	-4.83	
Net Profit/(Loss) for the period(before Tax and after Exceptional items)	92.01	-1.39	-81.58	-4.83	
Net Profit/(Loss) for the period after Tax and Exceptional items	92.01	-6.59	-81.58	-10.03	
Total Comprehensive Income for the period	0	0	0	0	
Equity Share Capital	989.87	989.87	989.87	989.87	
Earnings per share Basic Diluted	0.92 0.92	-0.06 -0.06	-0.81 -0.81	-0.10 -0.10	

1. The above unaudited financial results were subjected to limited review by the Statutory Auditors of the Company reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at its Meeting held on August 25, 2020.

2. The above is an extract of the detailed format of Unaudited financial results for the quarter ended June, 2020 filed with the stock exchange under Reg. 33 of the SEBI (LODR)

The full format of the results along with review report is available at www.morganventures.in and on the stock exchange website i.e. Www.bseindia.com For and on behalf of Board **Dated: August 25, 2020** Place: New Delhi sd/- (Shahzeb Khan) Managing Director DIN 05102379



HINDUSTAN PETROLEUM **CORPORATION LIMITED** CIN L23201MH1952GOI008858

Regd. Office: 17, Jamshedji Tata Road, Mumbai - 400 020

Website: www.hindustanpetroleum.com E-mail : corphqo@hpcl.in Tel: (022) 22863900 Fax: (022) 22872992

NOTICE OF THE 68th ANNUAL GENERAL MEETING

Annual General Meeting;

Notice is hereby given that the 68" Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, September 16, 2020 at 11.00 A.M. IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable MCA circulars and provisions of the Companies Act and SEBI to transact the business as set out in the Notice of AGM.

Notice of AGM and Annual Report:

The Notice convening the AGM and the Annual Report containing Financial Statements Auditors report, etc. have been e-mailed to Members whose registered email IDs are available with the Depository Participants (DP) / Registrar & Transfer Agents (RTA). The aforesaid documents can also be accessed on the websites of the Company www.hindustanpetroleum.com, Stock Exchanges (www.bseindia.com & www.nseindia.com) and e-voting agency M/s.NSDL at www.evoting.nsdl.com

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with other applicable statutory provisions, the Company has engaged the services of M/s. National Securities Depository Limited (NSDL) for provision of remote e-voting facility as under:

Particulars	Prior to AGM	During AGM
Commencement of remote e-voting	Thursday, September 10, 2020 at 5:00 PM IST.	Wednesday, September 16, 2020
End of remote e-voting		Wednesday, September 16, 2020 (15 minutes post end of AGM)
Weblink to access	https://www.evoting.nsdl.com	

Voting Event Number EVEN - 113533

- A person whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. September 09, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Annual General Meeting
- The Voting Rights of Members shall be in proportion to the Equity Shares held by them in the paid up Equity Share Capital of the Company as on September 09, 2020.
- Members who have not registered their email address or any person who becomes a Member of the Company after despatch of the Notice of AGM but before the cut-off date for e-voting ie September 09,2020 can email the request to the Company at cosecy@mail.hpcl.co.in by quoting the Folio No /DP-ID-Client ID for obtaining copy of the Notice and Annual Report. Such Members are requested to follow the instructions given in the Notice to obtain login ID & Password for remote e-voting from NSDL However, if the Member is already registered with NSDL for remote e-voting, then the existing User ID and Password can be used.
- The Members who have cast their votes by remote evoting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their
- 5. The Members who shall be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their votes earlier through remote evoting and are not otherwise barred from doing so, shall be eligible to vote during the AGM.
- Members who are desirous of inspecting the Statutory Registers / Documents forming part of Annual Reports can write to the Company on email ID cosecy@mail.hpcl.co.in
- Members who would like to ask questions during the AGM need to register themselves as a speaker by sending their requests mentioning their name. DP ID and Client ID /Folio number, email ID, Mobile Number, to the email ID cosecy@mail.hpcl.co.in from September 10, 2020 (9.00 a.m. IST) to September 13, 2020 (5.00 p.m. IST). Only those Members who have registered themselves as a speaker will be allowed to express their views/ask questions during the AGM.
- In case of queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and the E-Voting User Manual for Shareholders available at the download section of NSDL at www.evoting.nsdl.com Members may also contact on

Toll Free No. - 1800-222-990, Telephone Nos. - 022-24994360/ 022-24994545 (Mr. Amit Vishal / Ms. Pallavi Mhatre, NSDL), Email at evoting@nsdl.co.in Members are also requested to note the following:

Dematerialisation of shares:

As per SEBI Regulations, securities of the Company held in physical form cannot be transferred from April 01, 2019 except in case of transmission & transposition. We therefore request the Members to kindly dematerialize their physical equity shareholding

Payment of Dividend:

Final Equity Dividend of Rs.9.75 per share of face value of Rs.10 each for the Financial Year 2019-20, if declared, by the Members at the AGM, will be paid within 30 days from the date of its declaration to those Members whose names appeared in the Register of Members/BENPOS as at the close of working hours of Saturday, July 04, 2020. Pursuant to Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of shareholders w.e.f. April 01, 2020 and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to Shareholders at the prescribed rates (plus applicable surcharge and cess). Payment will be made electronically to the Members who have registered their bank details either with the Depositories / RTA. The Members who have not registered their bank details, the Dividend Warrants shall be dispatched upon normalization of Postal services and other activities.

Place : Mumbai

Please note that as per Section 124 of the Companies Act, 2013, the dividend amount remaining unclaimed for a period of seven years is required to be transferred along with the shares to "INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND" (IEPF) constituted by Government of India. Therefore, if the dividend of a shareholder for the year 2012-13 is remaining unclaimed as of date, then such dividend amount will be transferred to the IEPF authority. Members are therefore requested to immediately lodge the claim for (i Unclaimed Dividend for the year 2012-13, which is due for transfer to IEPF in October 2020 and (ii) all other unclaimed dividends if any.

Updation of bank and contact details:

- We appeal to all Members to update their bank and contact details (postal & e-mail address) for enabling e-payments and timely communication by contacting:
- where the shares are held in Electronic Form, their respective Depository
- where the shares are held in Physical Form, M/s, Link Intime India Pvt.Ltd. (R&T Agents), Unit: Hindustan Petroleum Corporation Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083) By the order of the Board. Date : 25 August 2020 V. Murali

कॉनकॉर CONCOR

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड Container Corporation of India Ltd. (भारत सरकार का उपक्रम) (A Govt. of India Undertaking) C New MOBP Bldg., Second Fir., Oktria Industrial Estate (Opp. NSIC Okhia Metro Station

CONCOR invites Online Open e-Tender in Two Bid system for "providing professional services for operation and maintenance of 11 nos, loaded reach stackers of Capacity of 45 T x 5 high for handling of loaded 20 ft., 22 ft, 40 ft and 45 ft. length of containers at ICD / Dadri- 05 nos. ICD/CPC, Kanpur- 04 Nos. & RDT, Kota – 02 nos. "The bid document can only be downloaded after paying Rs. 1000/- through online from the website, www.tender.wizard.com/CCIL. CON/NORTH/DER, CPC & RDT/O & M RST/2020 Tender No. Estimated Cost ₹17,40,88,477.00 (inclusive of 18% GST)

TENDER NOTICE(E-Tendering Mode Only)

eriod of the contract 3 years (36 months), further extendable by one year arnest Money Deposit ₹ 5,00,000.00 (Rupees Five Lakh) through e-payment. Cost of Tender & Mode of Payment ₹ 1000/- inclusive of all taxes and duties through e-payment ender Processing Fee ₹ 5,310/-Inclusive of all taxes and duties (Non-refundable) eriod of online Tender Sale From 26.08.2020 at 15:00 hrs. to 17.09.2020 upto 14:00 hrs. 02:09:2020 at 11:00 hrs. late of Pre-Bid Meeting ast Date & Time of submission (

17.09.2020 upto 17:00 hrs. Firme & Date of Technical Bid Opening | On 18.09.2020 at 11:00 hrs. For eligibility criteria and other details please log on to www.concorindia.com or eprocure.gov.in owww.tenderwizard.com/CCIL. Bidders are requested to visit the websites regularly. CONCOR reserves the

MIRC ELECTRONICS LIMITED

Regd. Office: Onida House, G-1, MIDC, Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai:-400 093 CIN No: L32300MH1981PLC023637

Email ID: investors@onida.com /Website: www.onida.com Phone No. 022-6697 5777/ Fax No. 022-2820 2002

NOTICE OF THE 39TH ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VISUAL MEANS, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION.

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of MIRC Electronics Limited (the 'Company') will be held on Thursday, September 24, 2020 at 3.00 p.m., through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means ("OAVM") facility, without the physical presence of the Members, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunder and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circulars dated April 8 2020, April 13, 2020 and May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular') to transact the business set out in the Notice of AGM.

The Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2019-20 on Tuesday, August 25, 2020, electronically to those members whose e-mail IDs were registered with the Depository Participants and the Company or its Registrar & Share Transfer Agen i.e. M/s Link Intime India Private Limited. The Notice of the AGM and the Annual Report for Financia Year 2019-20 is also available on the Company's website at https://www.onida.com and can also be accessed on the websites of the Stock Exchanges i.e. at www.nseindia.com and www.bseindia. com and that of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at www.cdslindia.com. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM along with the Annual Report has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular and hence no physical copies of the Annual Report will be provided.

https://www.evotingindia.com by using their remote e-voting login credentials and selecting the EVSN for the Company. The procedure for joining the AGM through VC/ OAVM facility and to raise questions during AGM have been spelt out in the Notice of AGM dated June 26, 2020.

Notice pursuant to Regulation 42 of the Listing Regulations and Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, is also hereby given that 39th AGM of the Company.

rules framed thereunder, Secretarial Standard on General Meeting and Listing Regulations, members are provided with a facility to cast their vote on all the resolutions set forth in the AGM notice, using electronic voting system from the place other than the Venue of AGM ('remote e-voting') as well as e-voting at the AGM. The Company has engaged the services of CDSL to provide the facility for remote e-voting as well as e-voting during the AGM through CDSL e-voting system at www.evotingindia.com. he detailed instructions for remote e-Voting and e-voting at AGM are given in the Notice of the AGM

- facility of remote e-Voting / e-voting during the AGM. The business as set out in the Notice of AGM will be transacted through voting by electronic means only.
- The remote e-voting shall commence on Monday, September 21, 2020 at 09.00 a.m. and end or Wednesday, September 23, 2020 at 05:00 p.m.. The remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the votes on resolutions is cast by the members, the members shall not be allowed to change it subsequently.
- the AGM, who have not already cast their vote by remote e-Voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting price to the AGM may also attend the AGM electronically, but shall not be entitled to vote at the AGM.
- The persons who have become the Member of the Company after circulation of the Notice and Annual Report and their names appear in the Register of Members/list of Beneficial owners as or the cut-off date should follow the instructions given in the Notice of the AGM available on the Company's website at www.onida.com to obtain the Notice of AGM and the login id and password for casting vote electronically. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing User ID and Password can be used to cast vote.
- A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purposes only.

Dalvi (022-23058542). In case of any grievances connected with the facility for voting by electroni means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

Place: Mumbai Date: 25.08.2020 Head-Corporate Affairs, Legal & Company Secretary L&T Mutual Fund C. S. T. Road, Kalina

6th Floor, Brindavan, Plot No. 177 Santacruz (East), Mumbai 400 098

call 1800 2000 400 email investor.line@Intmf.co.in www.ltfs.com



NOTICE (No. 22 of FY. 2020-2021)

Notice is hereby given that in accordance with Regulation 54 of Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996 read with SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2018/92 dated June 5, 2018, the Annual Report and Abridged Annual Report of the schemes of L&T Mutual Fund ("the Fund") for the year ended March 31, 2020 has been hosted on the website of the Fund viz. www.ltfs.com and on the website of AMFI viz. www.amfiindia.com.

Investors can request for physical/soft copy of Annual Report or Abridged Annual Report through any of the following means:

- a. SMS: Send SMS to 567678 from investor's registered mobile number. SMS format "LTMFARE <Space>Folio no for soft copy and LTMFARP < Space > Folio no for physical copy.
- Telephone:- Give a call at our toll free no. at 1800 2000 400 & 1800 4190 200
- c. Email:- Send an email to investor:line@Intmf.co.in
- d. Letter:- Submit a letter at any of the AMC Offices or CAMS investor Service Centres, details available at www.ltfs.com.

Investors/Unit holders are requested to take note of the aforesaid.

For L&T Investment Management Limited (Investment Manager to L&T Mutual Fund)

Date: August 25, 2020 Place: Mumbai

Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



GLOBUS SPIRITS LIMITED

CIN: L74899DL1993PLC052177

ISHWAR NAGAR, MATHURA ROAD, NEW DELHI-110065 Tel. No.: 011 66424600, Fax - 011 66424629, E mail : corpoffice@globusgroup.in, Website: www.globusspirits.com

> EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE, 2020

(Rs in lacs)

			Standalone	i i	Consolidated			
		Quarter Ended		Year Ended	Quarter Ended		Year Ended	
		30.06.2020	30.06.2019	31.03.2020	30.06.2020	30.06.2019	31.03.2020	
SI.No.	. Particulars		Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	
1.	Total income from operations (including excise duties)	28,962.71	31,241.85	125,450.52	29,198.23	31,465.39	126,743.10	
2.	Eearing before Interest, Taxes & Depreciation (EBITA)	4,154.87	3,028.20	13,789.77	4,017.92	2,780.44	12,847.63	
3.	Net Profit /(Loss) for the period (before tax, after Exceptional and/or Extraordinary item)	2,694.77	1,485.50	7,651.39	2,553.37	1,237.43	6,690.20	
4.	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary item)	2,010.56	941.80	5,931.21	1,869.16	693.73	4,970.12	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,999.57	943.76	5,887.22	1,858.16	695.69	4,926.13	
6.	"Equity share capital (Face Value of Rs.10/- per share)"	2,879.93	2,879.93	2,879.93	2,879.93	2,879.93	2,879.93	
7.	Reserve (excluding Revaluation Reserves) as per Balance Sheet			44,008.13			41,850.15	
8.	Earning per share (EPS) of Rs 10/- each							
	a) Basic	6.98	3.27	20.60	6.50	2.41	17.33	
	b) Diluted	6.98	3.27	20.60	6.50	2.41	17.33	

Note: 1. The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter ended June 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchanges websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the company's website (www.globusspirits.com).

Strong Consolidated Financial Performance

Ebitda

For and on behalf of the Board of Directors of Globus Spirits Limited **Net Profit**

Ajay K. Swarup

Managing Director

Place: New Delhi Date: August 24, 2020

UNIBEV

22.3%

Net Revenue



169%



INGERSOLL-RAND (INDIA) LIMITED

Regd. Office: First Floor, Subramanya Arcade, No. 12/1, Bannerghatta Road, Bengaluru - 560 029. CIN: L05190KA1921PLC036321 Telephone: +91-80-46855100 Fax: +91-80-41694399 Website: www.irco.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2020

(Rupees in Lakhs, except per equity share data)

Particulars	Quarter ended 30 June 2020	Year ended 31 March 2020	Corresponding Quarter ended 30 June 2019
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
Total income	9,523	74,175	19,833
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	1,128	11,403	2,943
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	1,128	11,403	2,943
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	812	8,459	1,906
Total Comprehensive Income for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	906	7,972	1,905
Equity Share Capital	3,157	3,157	3,157
Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
Basic:	2.57	26.80	6.04
Diluted:	2.57	26.80	6.04

Place : Gurugram

Date : 24 August 2020

(1) The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website (www.irco.com).

(2) Ingersoll Rand Inc. (the ultimate holding company) along with Ingersoll Rand U.S. Holdco Inc.

- (the intermediate holding company) and Ingersoll Rand Industrial U.S. Inc. (the immediate holding company) had made an offer of INR 642.63 per fully paid-up equity share to the public shareholders of the Company to acquire upto 8,207,680 fully paid-up equity shares, constituting 26% of the fully diluted voting equity share capital of the Company. This Offer was mandatory in compliance with Regulations 3(1), 4 and 5(1) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011. The period for tendering of equity shares was between 22 June 2020 and 3 July 2020. Pursuant to the offer, Ingersoll Rand Inc. acquired 17,41,798 equity shares (equivalent to 5.52%) from the public shareholders of the Company. Consequently, the total shareholding of promoter and promoter group now stands at 79.52% of the total equity share capital of the Company.
- (3) The Company has assessed the possible effects that may result from the pandemic relating to COVID-19 on the carrying amounts of Receivables, Inventories and other assets / liabilities. In developing the assumptions relating to the possible future uncertainties in the global economic conditions because of the pandemic, the Company, as at the date of approval of these unaudited financial results has used available internal and external sources of information. The Company believes that the pandemic is not likely to have a significant impact on the recoverability of the carrying value of its assets. The Company is closely monitoring the developments and possible effects that may result from the current pandemic on its financial condition, liquidity and operations and is actively working to minimise the impact of this unprecedented situation. As the situation is continuously evolving, the eventual impact may be different from the estimates made as of the date of approval of these unaudited financial results.
 - conform to current period / year classification. For and on behalf of the Board of Directors

(4) Figures for the previous period / year have been regrouped/ reclassified as necessary to

Amar Kaul Chairman and Managing Director

Regd. Office: 'SATYALAYA', Door No. 266 (Old No.80), Ward No.1, Behind Taluk

Office, Sandur - 583 119, Ballari District CIN:L85110KA1954PLC000759;website:www.sandurgroup.com Telephone: +91 8395 260301 Fax: +91 8395 260473

NOTICE TO MEMBERS OF THE COMPANY

Notice is hereby given that the 66th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, the 23rd day of September 2020 at 11.00 a.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI Circular dated May 12, 2020.

In compliance with the aforesaid MCA and SEBI Circulars, issued in view of COVID-19 pandemic situation, the requirements of sending physical copy of the Notice of AGM and Annual Report to the Members have been dispensed. Accordingly, the Notice of AGM along with the Annual Report 2019-20 will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories.

Keeping in view the above, the members of the Company holding shares in physical form are hereby requested to get their email address registered in the records of the

Members who have not registered their email addresses with the Company are requested to mail their request for registering their e-mail ID to the Registrar and Share transfer Agent of the Company Venture Capital and Investments Private Limited with the duly filled scan copy of the Updation Form along with the necessary documents mentioned therein at the e-mail id: info@vccilindia.com or investor.relations@vccipl.com and marking a copy at e-mail id of the Company i.e. investors@sandurgroup.com or alternatively can send the hard copy of Updation Form and necessary documents at Venture Capital and Corporate Investments Pvt. Limited (Category-I Registrar & Share Transfer Agent), 12-10-167, Bharatnagar, Hyderabad-500018, Ph: 040-23818475/476, Fax: 040-23868024. Members can download the Updation Form as mentioned above from the link https://www.sandurgroup.com/doc/Stake/Updation-FORM.pdf available at the website of the Company.

The Company is providing its members the facility to exercise their votes electronically through the electronic voting ("e-voting") facility provided by the National Securities Depository Limited (NSDL). The manner of voting remotely by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the instructions for e-voting section of the Notice of AGM. The e-voting period commences on Sunday, September 20, 2020 (9:00 a.m. IST) and ends on Tuesday, September 22, 2020 (5:00 p.m. IST). Copy of the AGM Notice will be made available at the Company's website www.sandurgroup.com. and the BSE Limited's website www.bseindia.com.

Place: Bengaluru Date: 25.08.2020

Company.

for The Sandur Manganese & Iron Ores Limited

Divya Ajith Company Secretary

Company Secretary financialexp.epar

Members can attend AGM through VC/ OAVM facility on live streaming link made available by CDSL a

the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Friday, September 18, 2020 to Thursday, September 24, 2020 (both days inclusive) for the purpose of the Voting through electronic mode: In accordance with the applicable provisions of the Act read with

The members, whose name appear in the Register of the Member and/ the Register of Beneficia Owners as on the Cut-Off date i.e. Thursday, September 17, 2020 will be entitled to avail the

The facility of e-Voting shall also be made available during the AGM and the Members attending

n case of any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available a www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com o contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakes

For MIRC Electronics Limited Lalit Chendvankar









वाचा

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that original Share

Certificate No.11 bearing Distinctive Nos.51 to 55

(both inclusive) belonging to Mr. Mukesh Bansila

Dantara in respect of Flat No.A-407 situated in the

building "Shalibhadra Apartments" which is bein

administered by M/s.Malad Shalibhadra Co-or Hsg. Socy. Ltd. (Regn No.BOM/HSG/4965/76

Malad East Mumbai 400097 has been lost

misplaced and an application for issue of duplicate

Share Certificate in respect thereof is filed wit

the said society by Mr. Mukesh Bansilal Dantara

In case any person/s have any claims and

objections pertaining to issue of duplicate Share

Certificate in lieu of the aforesaid original lost

misplaced Share Certificate the same should be

addressed to Mr. Mukesh Bansilal Dantara at the

address mentioned below within a period of 14

days from the date of publication hereof alongwith copies of such documents and other proofs i

Mukesh Bansilal Dantara

Mumbai 400 097

Flat No.A-407, Malad Shalibhadra

Co-operative Housing Society Limited

147, Datta Mandir Road, Malad East

रॉयल इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेड

नियायएन:एल४५४००एमएच१९८४पीएलसी०३२२७१ **नोंदणीकृत कार्यालय:** ६२, ६वा मजला, सी विंग

मेत्तल टॉवर, नरीमन पॉईंट, मुंबई, महाराष्ट्र–४०००२१ दूर.:०२२–४३४१७७७७, फॅक्स:०२२–२२८७७५७२, ई–मेल:info@ricl.in; वेबसाईट:www.ricl.in

सूचना

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्र

२०१५ (लिस्टिंग रंग्युलेशन्स) च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष तसेच मर्यादित पुनर्विलोकन अहवाल विचारात घेणे व नोंद

ाटावर घेणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकत कार्यालया

विद्यार येज यायगरा। क्षेत्रगाच्या नाद्वजावृत्त कायारावा बुधवार, २ सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००वा. कंपनीच्य संचालक मंडळाची सभा होणार आहे. तसेच आतील व्यापा

रोखणेकरिता कंपनीचे सांकेताकानुसार व्यापार खिडकी

(उजिजेस्ता क्षेत्राचि सीवेताजीतीर व्याचित विक्रम । जुलै, २०२० पासून बंद ठेवली जाईल आणि स्टॉक क्सचेंजकडे मंडळ सभेचा अहवाल सादर केल्यानंतर ४८ ॥सानंतर पुन्हा उघडले जाईल.

सदर माहिती कंपनीच्या www.ricl.in वेबसाईटव

आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large

that my client Mrs. Bimladevi B. Bhargava

had purchased a Shop bearing Sho

No.26, situated in New Delite Apartment

Co-operative Housing Society Ltd.

Borivali (W), Mumbai, from Mr. Sura

Prakash Sitaram Malhotra vide a

Agreement for Sale. My client had lost

misplaced the said Agreement and also

registered a Police Complaint at Borivali

Police Station, vide Registration No

f anybody has any claim, right, title o

nterest in the said Shop or if anybody ha

any objections against my client's clain

over the said Sale Agreement with respect to

the said Shop, should intimate the same to

from the date of the publication of this

Notice. If any objections or claims are no

received within aforesaid period, then m

client shall presume that there is no

objections/claims to the title of the said

Shop with my client and my client shall

proceed with the necessary legal procedure

for the issue of the Duplicate Sale

Dipak Trivedi, Advocate,

Shop No. 1, Happy Home Estate-III CHS Ltd. Building No. 84, Poonam Sagar Complex.

Mira Road (E), Dist. Thane - 401 107.

Date: 26.08.2020

Place : Mira Road

ठिकाण: मुंबई

दिनांक: २५.०८.२०२०

the undersigned within Fifteen (15) Days

4303/2019 dated 05/10/2019.

रॉयल इंडिया कॉपॉरेशन लिमिटेडकरित

श्री. नितीन गुजराल

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:०८१८४६०५

वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दिनांक: २५.०८.२०२०

support of his/her/their claims/objections

ng its address at 147, Datta Mandir Road

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mrs. Naseembano Abdul Razzak Chaudhary and Mr. Abdul Rehman Abdul Razzak Chaudhary (Owner's) of Flat No. 603. B-Wing, Building No. 11. Mangal Deep Co-operative Private Limited Mangal Moorti Complex, Mangal Nagar, Mankhurd (W), Mumbai- 400043. Late Mr. Abdul Razzak Chaudhary was (Owner) of same said Flat, Died on 02.05.2013, So Society had Transfer the said flat in her wife and son name Mrs. Naseembano Abdul Razzak Chaudhary (wife) and Mr. Abdul Rehman Abdul Razzak Chaudhary (son) now they are the owner of said flat, If any legal heirs having any claim to or any interest in the said flat by any manners whatsoever should notify the same in writing to the undersigned at the Advocate office mention below within 15 days from the date of

Date : 26/08/2020 Place: Mumbai Anand B Mishra (Advocate) :1st Mangal Bhavan, Cross Nagardas Rd, Andheri -E, Mumbai- 69.

उत्तम व्हॅल्यू स्टिल्स लिमिटेड

M/S. HIL LTD. Regd. Office: No. L7 Floor, SLN Terminus, SY. No. 133, Near Botanical Garder

Gochi Bowli, Kondapur Road, Hyderabad, Telangana- 500032

NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of the company has been lost/ mislaid and the holders of the said securities has applied to the

company to issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate without further information.

Name of the Holders | Folio No. | Cert. No. | No. of Eq. Share Distinctive No.

ॲक्सॉन व्हेन्चर्स लिमिटेड

सीआयएन:एल६५९९९एमएच१९८२पीएलसी०२७९४५

नोंदणीकृत कार्यालय: ई-१०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड,

इन्फिनीटी मॉल समोर, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र.

भागधारकांना सूचना

शेअर्सचे वाटपाकरिता नोंद दिनांक

येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक २९ जुलै, २०२० रोजी राष्ट्रीय कंपनी कायद

न्यायाधिकरण (एनसीएलटी, मुंबई), मुंबई न्यायपीठ यांच्याद्वारे याचिका क्र.सीएसपी७५८,

प्मबी–२/२०२० नुसार प्रोएम एन्टरप्रायझेस लिमिटेड (प्रथम हस्तांतरकर्ता कंपनी), ॲक्सॉ

व्हेन्चर्स लिमिटेड (द्वितीय हस्तांतरकर्ता कंपनी), रॉकऑन एन्टरप्रायझेस लिमिटेड (तृतीय

हस्तांतरकर्ता कंपनी) यांचे बनास फायनान्स लिमिटेड (हस्तांतरीती कंपनी) यांचे दरम्यान

कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या दिनांक २१ ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या सभेत

प्रोजनेचे खालीलप्रमाणे प्रभावीकरणाकरिता नोंद दिनांक म्हणून ४ सप्टेंबर, २०२० निश्चित

केली असून एनसीएलटी, मुंबईद्वारे दिनांक २९ जुलै, २०२० रोजी मान्यता दिल्याप्रमा

योजनेत नर्मुद सरासरीनुसार नोंद दिनांक अर्थात ४ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्या सदस्याद्वारे

धारण दर्शनी मुल्य रु.90/– (रुपये दहा फक्त) प्रत्येकीचे प्रती १०० (शंभर) समभांगाकरित

बनास फायनान्स लिमिटेडचे रु.१०/- प्रत्येकी पुर्णपणे भरणा केलेले ४८ (अड्डेचाळीस)

समभाग स्विकारणे व जमा करण्यास कंपनीच्या भागधारकांना अधिकार निश्चिती उद्देशाकरित

एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ओनिडा हाऊस, जी-१, एमआयडीसी, महाकाली केव्ज रोड, अंधेरी (पूर्व),

मुंबई-४०० ०९३. दूर.:०२२-६६९७५७७७/ फॅक्स:०२२-२८२०२००२ सीआयएन क्र.:एल३२३००एमएच१९८५पीएलसी०२३६३७.

वेबसाईट:www.onida.com ई-मेल:investors@onida.com

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत ३९वी

वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे व रिमोट ई-वोटिंग माहितीची सचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३९वी वार्षिक

सर्वसाधारण सभा (एजीएम) <mark>गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० रोजी तु.३.००वा.भाप्रवे</mark> कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतूदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधिनियम,

२०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक सर्वसाधारण परिपत्रके दिनांक ८ एष्ट्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत दिनांक १९ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या उपस्थितीशिवाय एजीएम सूचनेत

नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम

वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचनेत कंपनीने मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२० रोजी

ज्या सदस्यांचे ई–मेल डिपॉझिटरी सहभागीदार व कंपनी किंवा निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात मे. लिंक

इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंद आहेत त्यांना पाठविले आहे. एजीएम सचना व वित्तीय वर्ष २०१९-

२० करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या https://www.onida.com आणि स्टॉक एक्सचेंजेचसच्या

www.nseindia.com व www.bseindia.com आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड

(सीडीएसएल) च्या www.cdslindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचना व वार्षिक

अहवालाची वास्तविक प्रत एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार खारीज करण्यात आले आहे आणि म्हणून

. सदस्यांना त्यांचे रिमोट ई-वोटिंग लॉगइन परिपचयपत्रे वापरून व कंपनीकरिता ईव्हीएसएन निवड करून https:/

/www.evotingindia.com वर सीडीएसएलद्वारे दिलेल्या लिंकवर व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये

उपस्थित राहता येँईल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया आणि एजीएम

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सचे नियम ४२

नुसार ३९व्या एजीएमनिमित्त **शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० ते गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस**

विद्युत पद्धतीने मतदान: कायद्याच्या लागू तरतुदी सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत, सर्वसाधारण सभेवरील

सचिव प्रमाण व लिस्टींग रेग्युलेशन्सनुसार सदस्यांना एजीएममध्ये ई-वोटिंग तसेच एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त

अन्य ठिकाणाहून विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्याची

सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-बोटिंग तसेच www.evotingindia.com वर सीडीएसएल ई-बोटिंग प्रणालीने एजीएम दरम्यान ई-बोटिंगकरिता सुविधा देण्यासाठी कंपनीने सीडीएसएलची सेवा नियुक्त केली आहे.

रिमोट ई–वोटिंग व एजीएममध्ये ई–वोटिंगकरिता सविस्तर माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांना विनंती

 नोंद दिनांक अर्थात गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२० रोजी लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक व सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद्र आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल.

े रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, २१ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि बुधवार, २३

सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. तद्नंतर मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग

बंद केले जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर विद्युत स्वरुपाने मत देण्यास सदस्यास मान्यता असणार नाही.

ई-बोटिंगची सविधा एजीएम दरम्यान उपलब्ध असेल आणि एजीएममध्ये उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-

वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. जे सदस्य

एजीएमपुर्वी रिमोट ई-बोटिंगने मत देतील त्यांना विद्युत स्वरुपात एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु

नोंद दिनांक रोजी ज्या व्यक्तिने कंपनीचे शेअर्स प्राप्त केले आहेत आणि कंपनीचा सदस्य झाला आहे आणि

एजीएमच्या सूचनेनंतर भागधारणा घेतली आहे त्यांनी www.onida.com वर उपलब्ध एजीएम सूचनेत

दिलेले माहितीचे पालन करावे आणि लॉगदन आयडी व पामवर्ड पाम करावा जर मदस्य मीडीएमएलमह

रिमोट ई-वोटिंगकरिता यापुर्वीच नोद असल्यास त्यानी मत देण्यासाठी यूजरआयडी व पासवर्ड वापरावा

एजीएममध्ये उपस्थित राहण्यबाबत व ई–वोटिंग प्रणालीने ई–वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास

www evotingindia com च्या हेल्पसेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिताचे ई-वोटिंग यजर मॅन्यअल

helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कुंदर (०२२-

२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२)

करावा. विद्युत स्वरुपाने मतदानाकरिता सविधेबाबत तक्रारी असल्यास श्री. राकेश दळवी. व्यवस्थापक.

सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, मॅरेथॉन फ्युचरेक्स, ए विंग, २५वा मजला, मफतलाल मिल

कंपाऊंडस्, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ किंवा

एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकरिता

प्रमुख-सहकार प्रकरणे, विधी व कंपनी सचिव

helpdesk.evoting@cdslindia.com ई-मेल किंवा संपर्क दूर.:०२२-२३०५८५४२/४३.

फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा

जर व्यक्ती नोंद तारखेला सदस्य नसल्यास त्यांनी एजीएम सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

दरम्यान प्रश्न विचारण्याची सुविधा २६ जून, २०२० रोजीच्या एजीएम सूचनेत नमुद आहे.

समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती देण्यात येणार नाहीत.

आहे की, त्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी.

एजीएम सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपाने विमर्ष केले जाईल.

सदस्यांनी ठरावावर दिलेले मत पुढे बदलता येणार नाही.

एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार असणार नाही.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २५.०८.२०२०

संचालक मंडळाच्या वतीने व करिता

ॲक्सॉन व्हेन्चर्स लिमिटेड

गिरराज किशोर अग्रवाल

डीआयएन:००२९०९५९

सही/

वास्तवि

0004301

89039968

89039969

Mr. Narendra Sevantilal Shah (Name of Applicant

4818188 to

4818287

ompany to issue duplicate certificate.

विलीनीकरण योजनेस (योजना) मान्यता देणे.

नोंद दिनांक ठेवण्यात आली आहे.

दिनांक: २१.०८.२०२०

ठिकाण: मुंबई

MR. NARENDRA

SEVANTILAL SHAH

Place : Mumbai Date : 26/08/20

नोंदणीकृत कार्यालय: उत्तम हाऊस, ६९, पी.डिमेलो रोड, मुंबई–४००००९ **आयएन क्र.**:एल२७१००एमएच१९७०पीएलसी०१४६२ वेबसाईट:www.uttamvalue.com दूर.:०२२–६६५६३५०० **फॅक्स**:०२२–६७५२९२९

सूचना

स्टॉक एक्सचेंजसह सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या नियम २९ व नियम ३० नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ंगळवार, २५ ऑगस्ट, २०२० रोजी होणारी कंपनीची सभा काही अपरिहार्य कारणास्तव पुढील सूचना मिळेपर्यंत प्रलंबीत/रद्द करण्यात आली आहे.

उत्तम व्हॅल्यू स्टिल्स लिमिटेडकरिता ठिकाण: मुंबई दिनांक: २४.०८.२०२० (राम गौड) सहाय्यक उपाध्यक्ष व कंपनी सचिव

एव्हीटीआयएल एटरप्राइज लिमिटेड

जाहिर निवेद<u>न</u>

नांव : लीला मजाराम चौधरी

पत्ताः ७०१ रामदेव इनक्लेव, सेवेन एलेवन

स्कूल, रामदेव पार्क, मिरा रोड (पु), ठाणे.

मी **लीला मझाराम चौधरी** अधिकत शिधावाटा

कानातील मृत भागीदार **श्री. मनाराम जेठार्ज**

ु **चौधरी** यांची पत्नी जाहिर निवेदन करीत आहे की

श्री. मन्नाराम जेठाजी चौधरी यांचे दिनांव

१८/०१/२०२० रोजी निधन झालेले असून त्यांचे

गगीदार म्हणून नाव असलेले अधिकृत शिधावाट

दुकान क्र. ४१ फ ३३६ चे प्राधिकारपत्रात मी

, भाम्ही कायदेशीर वारस ठरत असल्यामुव

वारसाहक्काने माझे / आमचे नाव भागीदार म्हण्

समाविष्ठ होण्यासाठी उपनियंत्रक शिधावाटप, प

ारिमंडळ, ठाणे यांचेकडे अर्ज सादर केला आहे. यास

दिनाकापासून **१५ दिवसाचे** आत उपनियत्रव

शेधावाटप फ परिमंडळ. ठाणे. **आरामबाग इस्टेट**

गहिला मजला, वीर सावरकर मार्ग, ठाणे (प).

Email: derfregion@gmail.com / dycor.freg mh@gov.in यांचेकडे त्यांचे हरकती बाबत लेखे

कळवावे अन्यथा / त्यानंतर कृणाचीही हरकत नाही

असे समजण्यात येईल याची कुपया संबंधितांनी य

लीला मझाराम चौधरी

स्थळ : मीरा रोड विनांक : २६.०८.२०२०

सुचनेद्वारे नोंद घ्यावी

CORPORATE INDENTITY NUMBER (CIN):L70100MH1982PLC027263 **लयः** १/२०४, नवजीवन सोसायटी, २रा मजला, लॅमिंग्टन रोड, मुंबई-४००००८. **दूर.:**२३०९२६२६/२३०७१९९६, **फॅक्स:**२३०८७९८०

E-mail: info@avtradeinvest.com Website: www.avtradeinvest.com २० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा						
-				(₹		
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपले		
तपशील	30,08,2020	39,03,2020	30.08.2099	39.03		

तपशील	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित	३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	2.34	989.39	£0.33	२२४.१२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	(१२०.५६)	939.08	(३.१५)	9२६.२०
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	(१२०.५६)	939.08	(३.१५)	9२६.२०
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	(१२०.२९)	934.84	(२.४५)	930.44
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)				
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न(करानंतर))	(१२०.२९)	934.84	(२.४५)	930.44
समभाग भांडवल	80.00	80.00	80.00	80.00
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार				
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	(२५८.६७)	(٩३८.३८)	(२६६.८२)	(२६३.६६)
उत्पन्न प्रतिभाग(रू.१०/- प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)				
१. मूळ	(30.00)	33.८६	(0.६٩)	३२.६४
२. सौमिकृत	(30.00)	33.८६	(0.६٩)	३२.६४

अ) सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरसेंट्स) रेप्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.avtradeinvest.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bsemdia.com वेबसाईट्वर उपलब्ध आहे ब) वरील वित्तीय निष्कर्षिय लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आहे आणि २५ ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले जे कंपनीच्या वैधानिक लेखासरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले.

क) # अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब हे इंड-एएस रूल्स/एएस रूल्सनुसार नफा व तोटा अहवालात जे लागू असेल ते तजवीज केले जाईल

जयंतीलाल भंडारी

डीआयएन:०१८९७२९७

दिनांकः २५.०८.२०२

HITECH

हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेड

CIN:L28992MH1991PLC168235 नोंदणीकृत कार्यालयः २०१, २रा मजला, वेलस्पून हाऊस, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प), मुंबई-४०००१३. **दुर.क्र**.:९१ २२ ४००१६५००/ २४८१६५००, **फॅक्स**:९१ २२ २४९५५६५९ वेबसाईट:www.hitechgroup.com ई-मेल:investor.help@hitechgroup.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ. क्र.	तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३०.०६.२०२० लेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित	३०.०६.२०१९ लेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५७३७.३१	१०९१३.८७	१२१४४.९८	४६००८.७१
2	कर व अपवादात्मक बाबपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा	(६३५.३३)	४६.५८	३१९.३८	६८०.६१
3	अपवादात्मक बाब ((अधिभार)/जमा)	-	६.१५	-	(३२२.१५)
γ	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(अपवादात्मक बाबनंतर)	(६३५.३३)	५२.७३	३१९.३८	३५८.४६
ч	करानंतर कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा)	(६३५.३३)	२८.८९	१९६.८९	२३५.९३
ξ	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	(६३८.0३)	६८.७०	१९९.१३	२७६.३३
હ	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	१७१७.५७	१७१७.५७	१७१७.५७	१७१७.५७
۷	राखीव (ताळेबंद पत्रकानुसार पुनमूल्यांकित राखीव वगळून)				१४८१५.४०
९	उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही) (रू.१०/-प्रत्येकी)				
	१. मूळ	(00.\$)	०.१७	१.१५	१.३७
	3 111022	(2 1c0)	0.916	0 01.	9 316

१) सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह साद करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या (http://www.hitechgroup.com) वेबसाईटवर आणि बीएसईच्या (www.nseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

लेखाप्रमाण) सुधारित अधिनियम, २०१६ चे नियम ३ अंतर्गत विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार सदर वित्तीय

 कोविड-१९ प्रसारामुळे केंद्र व राज्य शासन प्राधिकरणाने लागु केलेल्या लॉकडाऊन व कंपनीचे तिमाहीकिरता वित्तीय निष्कर्ष व कार्यचलनावर प्रभाव पडला आहे. तिमाही दरम्यान आवश्यक सावधानता बाळगुण कार्यचलन पुन्हा चालु करण्यात आले. तिमाहीकरिता निष्कर्ष हे मागील तिमाही/कालावधीकरिता तुलनायोग्य नाही.

कोविड-१९ चे प्रभाव लक्षात घेऊन कंपनीने वित्तीय निष्कर्षाची तयारी, ज्यामध्ये परिसमापनाचे करनिर्धारणपर्यंत मर्यादित नसलेले आणि रोजचे व्यवहारातील त्यांचे वित्तीय व अ-वित्तीय मालमत्ताचे वसुलीयोग्य मुल्य, महसुलावरील प्रभाव व शलकावरील प्रभाव समाविष्ट केले. कंपनीने करनिर्धारणेवर आधारित व्यवसाय कार्यचलनाचा प्रभाव सर्वंकष करनिर्धारणेत निष्पादित केले आहेत.

कंपनीला त्यांचे मालमत्ता तसेच सर्व दायित्व, सेवा, यातील अडचणी व काही कार्यचलनाचे रक्कम वसूल करण्याचे अपेक्षि आहे. कोविड-१९ चा वित्तीय निष्कर्षावरील प्रभाव हा वित्तीय निष्कर्षाचे मान्यता तारखेपासून वेगळा असू शकतो.

 ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठित करण्यात आले आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वर

हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता मालव दानी

व्यवस्थापकीय संचालक

मुंबई, २४ ऑगस्ट, २०१८

डेक्कन बेअरिंग्स लिमिटेड . सीआयएन: एल२९१३०एमएच१९८५पीएलसी०३५७४७

३९५/३२९, प्रॉस्पेक्ट चेंबर्स, दुसरा मजला, डॉ. डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई-४००००९ ई-मेल: deccan.bearings9@gmail.com

३५वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, **डेकन बेअरिंग्स लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, २६ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.००वा. सहकार मंत्रातयाद्वारे वितरीत (एमसीए । १९ (२-१५) सर्वसाधारण परिपत्रक क्र.परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० अनुक्रमे दिनांक ८ रप्रिल. २०२०. १३ एप्रिल. २०२० व ५ मे. २०२० आणि कंपनी कायदा २०१३ च्या लाग तरतदी आणि भारतीय , गतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधियिम, २०१५ नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दकश्राव्य माध्यमातन (ओण्व्हीण्म) होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ थन्वरो गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जार्दल

वार्षिक अहवालाचे वितरण: सदस्यांनी नोंद घ्यावी की, वित्तीय वर्ष २०१९-२० करिता कंपनीचा वार्षिक अहवाल तसेच एजीएम घेण्याची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) किंवा त्यांचे संबंधित डिंपॉझिटरी सहभागीदारकडे एमसीए परिपत्रके व सेबीद्वारा वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ त्तीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७९, दिनांक १२ मे, २०२० नुसार ई–मेलने पाठविले जाईल. सूर्चना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.deccanbearings.in आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

9. **ई-मेल नॉद/अद्यायावत करण्याची पद्धत:** वास्तविक स्वरुपात आणि ज्यांचे ई-मेल अद्यापी नोंद/अद्यायावत नाही त्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे <u>https://www.purvashare.com/email-and-</u> phone-updation/ वर क्लिक करून नोंद/अद्यायावत करावेत आणि कंपनीचे नाव अर्थात डेक्कन बेअरिंग्र न्यांचे ई–मेल अद्यापी नोंद/अद्यायावत केलेले नाही त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे संबंधित डीपीकडे ई–

२. ई-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धतः व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहण्याकरिता माहिती आणि ई–वोटिंगची पद्धत एजीएम घेण्याच्य सूचनेत नमुद आहे. वर दिलेल्या पद्धतीने त्यांचे ई–मेल यशस्वीपणे नोंद केल्यानंतर ई–मेलमार्फत सदस्यांना ई– वोटिंग प्रणालीमार्फत मत देण्याची परिचयपत्रे प्राप्त होतील. वास्तविक स्वरुपात किंवा डिमेंट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकरिता, ज्यांचे ई–मेल कंपनी/आरटीए किंवा संबंधित डीपीकडे नोंद नाहीत त्यांना सविस्तः माहिती समाविष्ट सूचना पाठविले आहे.

नोमवार, २९ सप्टेंबर, २०२० ते शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद

पुस्तक आणि भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. ई-मेल नोंद/अद्यायावतबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) कडे support@purvashare.com वर ई-मेल पाठवावेत. . प्रपनी कायदा २०१३ च्या कलम् १०८ सहवाचिता त्यातील नियमानुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४(१) नुसार कंपनीने त्यांच्या सदस्यांना कंपनीच्या एजीएममध्ये विचार विमर्श करण्यात येणाऱ्या व्यवसायावर मत देण्याकरिता निश्चित तारीख असलेल्या १९ सप्टेंबर, २०२० रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सविधा देऊ केली आहे. सदस्यांना सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य . ठेकाणाहून विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई–वोटिंग) त्यांचे मत देता येईल. कंपनी कायदा २०१३ आणि

यातील नियमाअंतर्गत तरतूदीनुसार तपशिल खालीलप्रमाणेः १. रिमोट ई–वोटिंग कालावधी बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० रोजी स.०९.००वा. प्रारंभ होईल आणि शुक्रवार,

२५ सप्टेंबर, २०२० रोजी सार्य ५.००वा. समाप्त होईल. नोंद तारखेला निबंधकांद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक किंवा कंपनीचे नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना मत देण्याचा अधिकार असेल. जर एखादी व्यक्ती नोंद तारखेला सदस्य नसल्यास त्यांना मतदानाचा अधिकार नसेल. अशा व्यक्तींनी सदर सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

डेक्कन बेअरिंग्स लिमिटेड

रोजच वाचा मुंबई लक्षदीप

प्रेमको ग्लोबल लिमिटेड

सीआयएन:एल१८१००एमएच१९८६पीएलसी०४०९११ $v/ 2 \xi$, प्रेमको हाऊस, स्ट्रीट क्र. ३, एमआयडीसी, मरोळ, अंधेरी (पुर्व), मुंब ξ -४०००९३. दूर.:0२२-६१०५५०००, फॅक्स:२८३५१८१२

३६वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रेमको ग्लोबल लिमिटेड (कंपनी)च्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००वा.भाप्रवे एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे.

कोविड-१९ प्राद्भीवामुळे सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक र में, २०२० नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य टृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्याची अनुमती मिळाली . आहे. एमसीए परिपत्रके व कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधियिम, २०१५ च्या पुर्ततेनुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत कंपनीच्या सदस्यांची एजीएम होईल.

वार्षिक अहवाल २०१९–२० सह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे उपरोत्त एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक दिनांक १२ में, २०२० नुसार नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले जाईल. सदस्यांनी नोंद घ्यावी की, वार्षिक अहवालासह एजीएम सूचना कंपनीच्या www.premcoglobal.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांना एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच उपस्थित राहता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. . हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये ाणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाई. कंपनीने एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्युत स्वरुपाने मत रेण्यासाठी रिमोट ई–वोटिंग सुविधा दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनी एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मतदान सुविधा दिली आहे. एँजीएमच्या सुचनेत रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया नमुद आहे. जर तुमचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास तुमच्या नोंद ई–मेलवर ई–वोटिंगकरिता लॉगइन

कंपनीने एजीएममध्ये मंजूर झाल्यास ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता अंतिम लाभांशास सदस्यांच्या अधिकार निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून १५ सप्टेंबर, २०२० निश्चित केली आहे. जर तमचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद नसल्यास किंवा लाभांश प्राप्तीसाठी तमचे बँक खाते अद्यायावत नसल्यास कृपया खालील माहितीचे पालन करावे.

अ) ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी तुमचा ई-मेल नोंद करावा. ब) विद्युत समाशोधन सेवेमार्फत (ईसीएस) किंवा अन्य इतर माध्यमाने तुमचे बँक खात्यात थेट लाभांश

T.	
त्रेक	कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड
रणा	यांना investor@bigshareonline.com किंवा https://
	www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx ई-मेलवर
	फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील),
	पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधारकार्ड (आधारकार्डची स्वसाक्षांकीत
	स्कॅन प्रत) तुमचे ई-मेल नोंद करण्यासाठी पाठवावे.
	बँक खाते तपशील अद्यायावत करण्यासाठी खालील अतिरिक्त तपशील द्यावे:
	भ नाने न्यांप पाप स्पापप वॅदेने गत व प्राप्त

ब) बँक खाते प्रकार, क) बँक खाते क्रमांक, ड) ९ अंकी एमआयसीआर कोड क्रमांक, ई) ११ अंकी आयएफएससी कोड, फ) प्रथम भागधारकाचे नाव असलेले रद्द केलेल्या धनादेशाची स्कॅन प्रत. तुमचे डीपीद्वारे सल्लानुसार तुमच्या डिमॅट खात्यात तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक

नोंद करावे आणि कृपया तुमच्या डिपॉझिटरी सहभागीदारास (डीपी) संपर्क करावा. भागधारणा

वित्तीय कायदा २०२० नुसार लाभांश उत्पन्न हे १ एप्रिल, २०२० पासून भागधारकांच्या हस्ते कर योग्य आहे आणि कंपनीने विहित दराने भागधारकांना दिलेले लाभांशातून स्रोताकडील कर कपात करणे आवश्यक आहे. विविध श्रेणीतील विहित दरांकरिता भागधारकांनी वित्तीय कायदा २०२० आणि सधारणेचा संदर्भ घ्यावा. भागधारकांना विनंती आहे की. त्यांनी त्यांचे पॅन क्रमांक कंपनी/आरटीए . (वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास) आणि डिपॉझिटरी (डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास) . कडे अद्यायावत करावे. पॅनसह वैयक्तिक भागधारक आणि जे नमुना क्र.१५जी/१५एच मध्ये वार्षिक आयकर जमा करण्यास पात्र नाहीत त्यांना tds@bigshareonline.com किंवा <u>https://</u> www.bigshareonline.com/dividendTDS.aspx वर १५ सप्टेंबर, २०२० रोजी रात्री ११.५९ भाप्रवे पर्यंत ई-मेल करून स्रोताकडील ना-कर कपातीचा लाभ घेता येईल. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे पॅन नोंद केलेले नसल्यास २०% उच्च दराने कर कपात केली जाईल. अ– निवासी भागधारकांना भारत व त्यांचे निवासी देशादरम्यान कर व्यवहार अंतर्गत लाभार्थी दर उपलब्ध होती. जे आवश्यक दस्तावेज अर्थात ना–स्थायी आस्थापना व लाभार्थी मालकीत्व घोषणा. कर निवासी प्रमाणपत्र. नमना १०एफ. अन्य इतर दस्तावेज जे कर व्यवहार लाभ घेण्यास आवश्यक आहे ते tds@bigshareonline.com a https://www.bigshareonline.com/ dividendTDS.aspx वर पाठवावेत.

विद्युत स्वरुपाने बँक खातेचे अ-नोंदणीकृत कंपनीला लाभांश जमा करणे शक्य न झाल्यास परिस्थिती सरळीत सरू झाल्यानंतर अशा भागधारकांना डिव्हीडंट वॉरंट/धनादेश कंपनीकडन पाठविले जाईल.

प्रेमको ग्लोबल लिमिटेडकरित सही/

ठिकाण : मुंबई

गौरीश तावरे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी



CIN: L67190 MH2005PLC158288 नोंदणीकृत कार्यालय: शेमारू हाउस, प्लॉट क्र. १८, मरोळ को-ऑप.इंड. इस्टेट, अंधेरी कुर्ला रोड वर, अंधेरी(पूर्व), मुंबई-४०००५९ दूर. क्र. :+९१ २२४०३१९९११; फॅनिसमिली : +९१ २२ २८५१९७७०

ई-मेल आय डी : investors_services@shemaroo.com वेबसाईट : www.shemarooent.com

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्ही सी) / अन्य ऑडिओ व्हिज्युअल (ओ ए व्ही एम) माध्यमाद्वारे आयोजित करावयाच्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण <u>सभेबाबतची माहिती</u>

१) भागुधारकांनी कृपया याची नोंद घ्यावी की, कंपनीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (ए जी एम) व्ही सी/ ओ ए व्ही एम दवारे मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर,२०२० रोजी दपारी ४,००(भा. प्र. वे.)वाजता कंपनी अधिनियम २०१३ च्या सर्व प्रयोज्य तरत्दी आणि त्या अंतर्गत केलेली नियमावली व भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ (सेबी) (सूचीबद्धता बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमावली २०१५ सहवाचता कंपनी कामकाज मंत्रालय (एम सी ए), भारत सरकार आणि सेबी यांनी जारी केलेली दिनांक ०८ एप्रिलं,२०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक १७ /२०२०, दिनांक ०५ मे,२०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२०,आणि अन्य प्रयोज्य परिपत्रके यांचे अन्पालन करून सभेच्या सुचनेमध्ये नमूद करण्यात आलेले कामकाँज पार पाडुण्यासाठी आयोजित करण्यात येईल.

वरील परिपत्रकांचे अनुपालन करून, ज्या भागधारकांचे ई-मेल पत्ते कंपनी/ निक्षेपस्थानी भागिदारांकडे नोंदविण्यात आलेले आहेत अशा सर्व भागधारकांना ए जी एम च्या सुचनेच्या आणि आर्थिक वर्ष २०१९-२० च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठविण्यात आलेल्या आहेत. १५ व्या ए जी एम ची सूचना आणि आर्थिक वर्ष २०१९-२० चा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.shemarooent.com या संकेतस्थळावर आणि शेअर बाजाराच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

सभासदांना प्रोत्साहन देण्यात येते की, त्यांनी त्यांचे नाव, डीमॅट खात् क्रमांक /फ़ोलिओ क्र./ईमेल आय डी , मोबाइल क्रमांक यांचा करून आपआपले अभिप्राय /शंकाकशंका compliance.officer@shemaroo.com वर आगाऊ ट्यक्त कराट्या/पाठवाट्या. कंपनीला आगाऊ प्राप्त झालेले प्रश्न, शंकाकुशंका / वक्त्याचे नाव यावरच ए जी एम मध्ये विचार केला जाईलें आणि त्याला उत्तर दिले जाईल.

ई-मेल नोंदविण्याची /अद्ययावत करण्याची पद्धत :

मूर्त स्वरूपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या ज्या भागधारकांनी आपआपले इमेल पत्ते अदययावत केलेले नसतील अशा भागधारकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचे इमेल कंपनीला भागधारकांचे नाव, पत्ता, पॅन कार्डची साक्षांकित केलेली प्रत आणि भागधारकांच्या पत्त्याचा पुरावा म्हणून एखाद्या दस्तैवजाची (जसे ड्रायव्हिंग लायसेन्स, मतदान ओळख पत्र , पास पोर्ट, आधार कार्ड इ.) यांची साक्षांकित केलेली प्रत सोबत जोडून स्वाक्षरी केलेल्या विनंतीपत्राच्या प्रतींसह लेखी स्वरुपाममध्ये compliance.officer@shemaroo.com वर कळव्न आपआपले ईमेल अद्ययावत करावे.

अमूर्त स्वरूपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते आपआपल्या निक्षेपस्थानी भागिदारांकडे नोंदवावे/ अद्ययावत करावे.

ई- मतदानादवारे मत नोंदविण्याची पद्धत:

ए जी एम च्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे रिमोट ई-मतदान यंत्रणेमार्फत कामकाजावर सुदुर पद्धतीने आपआपले मत नोंदविण्याची भागधारकांना संधी देण्यात येईल.

वरील दिलेल्या पद्धतीने आपआपले ई-मेल पत्ते यशस्वीरित्या नोंदविल्यानंतर ई-मतदानादवारे मत नोंदविण्यासाठी भागधारकांना लॉगीन अधिकारलेख उपलब्ध करून देण्यात

ई-मतदानादवारे मत नोंदविण्याची तपशीलवार कार्यपद्धती , ए जी एम च्यो सूचनेमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच

तपशीलवार माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात येईल.

शेमारू एन्टरटेनमेंट लिमिटेड करीता

दिपेश उ. गोसर

ठिकाण : मुंबई व्यवस्थापकीय संचालक दिनांक: २६ ऑगस्ट, २०२० कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

नॅशनल पेरॉक्साईड लिमिटेड सीआयएन: एल२४२९९एमएच१९५४पीएलसी००९२५४

नोंदणीकृत कार्यालयः नेविल्ले हाऊस, जे.एन.हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. दूर.:०२२-६६६२०००० मुख्य कार्यालय: सी-१, वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पी. बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००२५. वेबसाईट: www.naperol.com ई-मेल: secretarial@naperol.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा (एकमेव व एकत्रित) अहवाल

	والمركوناوا	। (१५४मच	प १पगत्ररा) अट्याल			
							(रु.लाखात)
			एकमेव				
अ.		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
क्र.	तपशील	३०.०६.२० अलेखापरिक्षात	३१.०३.२० लेखापरिक्षित	३०.०६.१९ अलेखापरिक्षात	३०.०६.२० अलेखापरिक्षात	३१.०३.२० लेखापरिक्षात	३०.०६.१९ अलेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३०४६.१८	१९०६४.८७	4098.39	३०४६.२४	98923.09	4090.93
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२८०.५८)	२८९९.५८	२१७९.३०	(२८२.०३)	२९५५.९०	२१८२.६५
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२८०.५८)	२८९९.५८	२१७९.३०	(२८२.०३)	२९५५.९०	२१८२.६५
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१७७.३२)	9038.82	988६.३८	(902.00)	9७९9.५६	9883.92
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	७३५ ९.१९	(८३६०.१९)	(३३३८.३१)	29993.28	(३२६६४.६८)	(१८७१६.२९)
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)	408.00	408.00	408.00	408.00	408.00	408.00
0.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्व व नंतर) (वार्षिकीकरण नाही)						
	१. मूळ २. सौमिकृत	(१००६) (१००६)	३०.२२ ३०.२२	२५.१७ २५.१७	(३.٩٩) (३.٩٩)	39.90 39.90	२५.४६ २५.४६

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्य

www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.naperol.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. निर्माण प्राप्ता नाजानामा आवश्रम राज्य, अला क्या प्राप्त कुला नाजानामा हुए नाजानामा हुए नाजानामा हुए नाजानामा ई –वोटिंगाबात काही प्रश्न किंवा तकारी अल्पास हेल्यसेवशन जांतर्गत www.evolingindia.com वर उपलब्ध ई–वोटिंग मॅन्युअल आणि फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि २५ ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा.

राजीव अरोर

सही /

नॅशनल पेरॉक्साईड लिमिटेडकरिता

मख्य कार्यकारी अधिकारी व संचालक डीआयएन: ०८७३०२३५